

प्रशासकीय मान्यता

दोंडाईचा, जिल्हा धुळे येथे न्यायालयीन इमारत (तळमजला + २ मजले) २ कोर्ट हॉल बांधण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

विधि व न्याय विभाग,

शासन निर्णय, क्र.सीसीबी-११२२/प्र.क्र.१२७/का-१३

मादाम कामाम मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ३० जानेवारी २०२५

पहा :-

प्रबंधक (निरिक्षणे-२), उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई यांचे क्र.बी(डब्ल्यू) ६०४७/ १९६७(६)/१४२१/२३१४१, दिनांक १५ जुलै, २०२२.

प्रस्तावना :-

दोंडाईचा, जिल्हा धुळे येथे न्यायालयीन इमारत (तळमजला + २ मजले) २ कोर्ट हॉल बांधण्याबाबतचा प्रस्ताव मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये शासनास सादर केला आहे. सदरहू प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :-

दोंडाईचा, जिल्हा धुळे येथे न्यायालयीन इमारत (तळमजला + २ मजले) २ कोर्ट हॉल बांधण्याबाबत रु.१६,२२,९५,१४६/- (रुपये सोळा कोटी बावीस लक्ष पंच्याणव हजार एकशे सेह्यालीस फक्त) इतक्या अंदाजित खर्चाच्या कामास (खाली नमूद केलेल्या विगतवारीनुसार) या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	तपशील	प्रशासकीय मान्यता रुपयात
	आवश्यक खर्च	
१.	मूळ इमारत बांधकाम खर्च	८,५४,५५,०००/-
२.	रेन वॉटर हार्वेस्टिंग	१०,००,०००/-
३.	फर्निचर	१,१०,७७,५००/-
४.	अपंगांसाठी रस्ता	२,००,०००/-
५.	पाणी पुरवठा व मलनिःस्सारण	४२,७२,७५०/-
६.	अंतर्गत विद्युतिकरण	४२,७२,७५०/-
७.	बाह्य विद्युतिकरण	५१,२७,३००/-
८.	अग्नीशमन यंत्रणा	१०,००,०००/-

	संकिर्ण बाबी	
९.	संरक्षक भित्त आणि गेट	२२,४०,०००/-
१०.	अंतर्गत रस्ते	१५,००,०००/-
११.	मैदानाचा विकास	५,००,०००/-
१२.	जूनी इमारत पाडणे	१०,००,०००/-
१३.	रिटेनिंग वॉल	१०,००,०००/-
	वैकल्पीक बाबी	
१४.	जमीनखालील पाण्याची टाकी	१०,००,०००/-
१५.	मुख्य पाण्याची टाकी आणि पंप हाऊस इ.	१०,००,०००/-
१६.	वातानुकुलीन यंत्रणा	२०,००,०००/-
१७.	उद्धाहन	३०,००,०००/-
१८.	बाह्य स्वच्छतागृह	५,००,०००/-
१९.	ए बी रुम, एरीया लाईट, पंप, जनरेटर	१०,००,०००/-
२०.	सीसीटीव्ही	५,००,०००/-
२१.	वाहनतळ	१०,००,०००/-
	इतर तरतूदी	
२२.	आकस्मिक खर्च (४%)	३४,१८,२००/-
२३.	वस्तु नि सेवा कर (१८%)	२,३१,५६,१५४/-
२४.	भाववाढ (५%)	६४,३२,२६५/-
२५.	कामगार वीमा (०.५%)	६,४३,२२७/-
	एकूण	१६,२२,९५,१४६/-

२. ही प्रशासकीय मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे :-

- १) बांधकाम सुरु करण्यापूर्वी नमूना नकाशा, मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेवूनच सुरु करावे.
- २) सदरचे अंदाजपत्रक हे नमूना अंदाजपत्रक असल्याने या कामांच्या सविस्तर अंदाजपत्रकांना तांत्रिकदृष्ट्या मान्यता देत असताना मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे यांच्या सहमतीने तरतूदी अंतीम करण्यात याव्यात.
- ३) नियोजित जागा उपभोक्त विभागाच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून सदर कामाच्या निविदा सूचना प्रसिध्द करण्यात याव्यात.
- ४) सदर कामाची निविदा काढताना प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा न काढता नमूद सर्व कामांसाठी एकत्र एकच निविदा काढण्यात यावी.
- ५) काम सुरु करण्यापूर्वी सर्व संबंधित स्थानिक संस्था/प्राधिकरणे यांची मान्यता घेण्यात यावी.

- ६) प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय, क्र.इएनव्ही-२०१३/प्र.क्र.१७७/ तां.क.१, दिनांक १० जानेवारी, २०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही करण्यात यावी.
 - ७) सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय, क्र. बीडीजी २०१७/प्र.क्र.६०/ इमारती-२, दिनांक ७ जुलै, २०१७ अन्वये कार्यवाही करण्यात यावी.
 - ८) सदर कामाकरिता सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता लागणार नाही दृष्टीने विशेष दक्षता घेण्यात यावी.
 - ९) अंदाजपत्रकीय कामात बदल करू नये.
 - १०) सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांनी तोंडी दिलेल्या सूचनांच्या आधारावर कामाच्या व्याप्तीत बदल किंवा नवीन कामे समाविष्ट करू नयेत.
 - ११) नवीन कामांचा समावेश करावयाचा झाल्यास किंवा व्याप्तीत बदल करावयाचा झाल्यास याबाबत लेखी आदेश प्राप्त करून विहित मुदतीत व पद्धतीने सदर कामांना मंजूरी घेण्याची कार्यवाही करावी. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
३. या प्रित्यर्थ होणारा खर्च उपरोक्त कामासाठी "मागणी क्र. एच - ८, ४०५९, सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च - ०१, कार्यालयीन इमारती - ०५१, बांधकाम - कार्यक्रमांतर्गत - (०३) न्यायदान (केंद्रपुरस्कृत योजना - राज्य हिस्सा) (०३) (०१) मोठी बांधकामे (कार्यक्रम), ५३ - मोठी बांधकामे (४०५९ ०६७२) व (२१) न्यायादान (केंद्रपुरस्कृत योजना-केंद्र हिस्सा) (२१)(०१) मोठी बांधकामे (कार्यक्रम), ५३ - मोठी बांधकामे (४०५९ १२२२)" या लेखाशिर्षाखाली मंजूर नियतव्ययातून खर्ची टाकण्यात यावा. मात्र, अर्थसंकल्पात तरतूद केल्याशिवाय कामास सुरुवात करण्यात येऊ नये.
४. हे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग, अनौपचारिक संदर्भ क्रमांक :१२९/२०२२/ इमा-२, दिनांक २ ऑगस्ट, २०२२ व मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सचिव समितीच्या दिनांक ७ डिसेंबर, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत समितीने दिलेल्या मान्यतेनुसार व वित्त विभाग शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/ प्र.क्र.३०/ १३/ विनियम, भाग-२ दिनांक १७ एप्रिल, २०१५ सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ भाग पहिला, उपविभाग-पाच, अनुक्रमांक १, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेतील परिच्छेद क्र. १३४ अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहेत.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०१३०१६२२३२०९१२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(विलास वसंत गायकवाड)

विधि सल्लागार नि सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २) मा.अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ३) महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई,
- ४) प्रबंधक, निरीक्षणे-२, बी (डब्ल्यू) शाखा, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई,
- ५) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे.
- ६) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखापरीक्षा) महाराष्ट्र-एक/दोन, मुंबई व नागपूर,
- ७) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक.
- ८) अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे.
- ९) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे. (मूळ अंदाजपत्रक व आराखडे यांच्यासह)
- १०) जिल्हा कोषागार अधिकारी, धुळे.
- ११) कक्ष अधिकारी (इमा-२), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- १२) कक्ष अधिकारी (व्यय-५), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- १३) कक्ष अधिकारी (का-१४४३), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- १४) अपर आयुक्त व सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, १८ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई-४०० ०३२.
- १५) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- १६) कक्ष अधिकारी, का. ११ व १२, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- १७) निवड नस्ती/संग्रहार्थ.